

WHITE ORGANIC AGRO LIMITED

(FORMERLY WHITE DIAMOND INDUSTRIES LIMITED)

312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. INDIA Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: www.whiteorganicagro.com

Email: info@whiteorganicagro.com | CIN: L01100MH1990PLC055860

30th August, 2020

To,
Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai- 400 001

Scrip Code: 513713

Sub.: Public Announcement & Newspaper Publication in respect of information regarding 30th Annual General Meeting proposed to be held on September 28, 2020 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM).

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide its Circular dated 5th May, 2020, read with Circulars dated 8th April, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular No.:

SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 read with other rules and regulations issued by SEBI and as applicable to the Company, permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at a common venue.

Further to inform that in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, the 30th AGM of the Company is proposed to be held on Monday, September 28, 2020 at 10.30 AM through VC/OAVM.

Pursuant to General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 issued by MCA, read with Regulations 47, 30 and Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclosed the copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) edition dated August 28, 2020 & August 29, 2020 respectively in respect of information regarding the 30th AGM of the Company.

Kindly take the above on your record

Thanking You,
Yours faithfully
For White Organic Agro Limited

Darshak Rupani Managing Director (DIN: 03121939)

FINANCIAL EXPRESS

TRESCON LIMITED TRESCON (Formerly Known as Pushpanjali Floriculture Limited) CIN: L70100MH1995PLC322341

Registered Office: Unit No. 304, 3rd Floor, Neelkanth Corporate Park, Kirol Village, Vidyavihar Nest), Mumbai - 400086 Email: cs@trescon.com | Website: www.trescon.com | Tel: 022 - 25023939 NOTICE OF BOARD MEETING

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Regulations") the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, September 03, 2020 to consider, approve and take on record, the Un-audited Financial Results on standalone basis for the first quarter of the Financial Year 2020-21 ending or June 30,2020 as per Regulation 33 of the SEBI Regulations.

For Trescon Limited Place: Mumbai Mandar Chavan Date: August 26, 2020 Company Secretary

WHITE ORGANIC RETAIL LIMITED

312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077, India Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: whiteorganics.co.in Email: info@whiteorganics.co.in | CIN: U01100MH2011PLC225123

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 09th Annual General Meeting ('AGM') of White Organic Retail Limited will be held on Monday, September 28, 2020, at 09:30 AM through Video Conferencing / Other Audio Visual Means ('OVAM'); to transact business as will be detailed in the notice convening the said AGM proposed to be circulated in due course. In view of General Circular No.: 20/2020 and No. 14/2020 dated May 05, 2020 and April 08 2020 respectively; issued by ministry of corporate affairs and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 providing clarity and relaxation on conducting AGN in the times of COVID pandemic; read with other rules and regulations issued by SEBI and as applicable to the Company; the AGM will be held without the physical presence of the shareholders at a common venue. Instructions and guidelines for joining the meeting will be provided in the notice convening the said AGM and the said notice will be made available on the website of the Company available on whiteorganics.co.in and alternately you may download the same from our RTA's website linkintime.co.in or website of BSE

The Company is pleased to provide e-voting facility to all its Members to exercise their right to vote on the resolutions through E-Voting platform ("remote e-voting") provided by Central Depository Services Ltd. ('CDSL') allowing the shareholders to vote on given dates from their respective locations and an 'e-voting during AGM' service is also being provided to enable the members to vote while the meeting is in progress. Instructions would be provided in the notice of the Annual General Meeting. The members whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners as on the cut-off date i.e. Monday September 21, 2020 will be entitled to avail the facility of remote e-voting.

The annual report and notice for annual general meeting would be sent electronically to those members who have registered their e-mail addresses. These documents will also be available on the Company's website on this link: info@whiteorganics.co.in and alternately you may download the same from our RTA's website https://linkintime.co.in/.

Shareholders, whose details are not registered with the depository, Company or RTA need to follow the following steps to register their email IDs and obtain user ID and passwords, to participate in the e-voting process. - please provide DEMAT account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy), AADHAR (self-attested scanned copy) to Company: info@whiteorganics.co.in or RTA rnt.helpdesk@linkintime.co.in or register through their web service https://linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html

> Mr. Darshak Rupani **Managing Director** DIN: 03121939

For White Organic Retail Limited



Date: 27.08.2020

Place : Mumbai

Limited (The exchange)

PBA INFRASTRUCTURE LTD. CIN:L45200MH1974PLC017653 Regd. Off.: Prakash 611/3, V.N. Purav Marg, Chembur, Mumbai - 400071

Tel No.: (022) 61277200 Fax No.: (022) 61277203 Email:pbamumbai@gmail.com/info@pbainfra.com Website:www.pbainfra.com

NOTICE TO THE MEMBERS OF THE 46th ANNUAL GENERAL MEETING . Notice is hereby given that the 46th Annual General Meeting of the Company (AGM) will be convened on Monday, 28th September, 2020 at

12.30 pm (IST) through Video Conferencing or Other Audio Visual Means (OAVM) in accordance with the Ministry of Corporate Affairs (MCA General Circular No. 20/2020 dated 05th May, 2020 that allows companies to hold AGM in the manner detailed in the General Circular No. 14/2020 dated 08th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April 2020 read with SEBI Circular: SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 without the physical presence of the Members at a common venue to transact the business as set out in the Notice of the 46th AGM. Facility for appointment of proxy will not be available for the AGM and hence requirement of attaching the Proxy Form and Attendance Slip has been dispensed herewith and are not annexed to the Notice of the 46th AGM. The Notice of the 46th AGM and the Annual Report including the

Financial Statements for the year ended 31st March, 2020 along with login details of joining the 46th AGM will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or its Registrar & Share Transfer Agent (RTA) or with their respective Depository Participants in accordance with MCA Circular(s) and SEBI Circular. Members can join and participate in the 46th AGM through the VC/OAVM facility only. The instruction for joining the 46th AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the 46th AGM are provided in the Notice of the 46th AGM. The attendance of the Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the 46th AGM and the Annual Report will also be made available on the website of the Company at www.pbainfra.com and on the website of Stock Exchanges (i.e. BSE and NSE) and on the website of Registrar & Share Transfer Agent (RTA).

Members whose email address are not registered with depositories car register the same on or before 04.09.2020 for obtaining the logir credentials for e-voting for the resolution proposed in the Notice of 46th AGM in the following manner:

Folio No., Name of Member, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to RTA Email Id: rnt.helpdesk@linkintime.co.in and Company email id: pbamumbai@gmail.com. ii. For Demat Shareholders- Please provide Demat account details

i. For Physical shareholders- Please provide necessary details like

(CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name client master or copy of Consolidated Account statement, PAN (selfattested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to the RTA email id: rnt.helpdesk@linkintime.co.ir and Company Email Id: pbamumbai@gmail.com Please note: In order to register your email address permanently, the

Members are requested to register their email address, in respect of electronic holdings with the Depository, through the concerned Depository Participants. iii. The Company/RTA shall coordinate with the depositories and provide

the login credentials to the above mentioned shareholders.

For PBA INFRASTRUCTURE LTD.

Place : Mumbai Date: 26.08.2020

Narain P. Belani **Managing Director** DIN: 02395693

WHITE ORGANIC AGRO LIMITED 312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. INDIA Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: www.whiteorganicagro.com Email: info@whiteorganicagro.com | CIN: L01100MH1990PLC055860

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting ('AGM') of White Organic Agro Limited will be held on Monday, September 28, 2020, at 10:30 AM through Video Conferencing / Other Audio Visual Means ('OVAM'); to transact business as will be detailed in the notice convening the said AGMproposed to be circulated in due course. In view of General Circular No.: 20/2020 and No. 14/2020 dated May 05, 2020 and April 08 2020 respectively, issued by ministry of corporate affairs and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 providing clarity and relaxation on conducting AGN in the times of COVID pandemic; read with other rules and regulations issued by SEBI and as applicable to the Company; the AGM will be held without the physical presence of the shareholders at a common venue. Instructions and guidelines for joining the meeting will be provided in the notice convening the said AGM and the said notice will be made available on the website of the Company available on http://whiteorganicagro.com/investor_relations.html and alternately you may download the same from our RTA's website www.sharexindia.com or website of BSE Limited (The exchange).

The Company is pleased to provide e-voting facility to all its Members to exercise their right to vote on the resolutions through E-Voting platform ("remote e-voting") provided by Central Depository Services Ltd. ("CDSL") allowing the shareholders to vote on given dates from their respective locations and an 'e-voting during AGM' service is also being provided to enable the members to vote while the meeting is in progress. Instructions would be provided in the notice of the Annual General Meeting. The members whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners as on the cut-off date i.e. Monday, September 21, 2020 will be entitled to avail the facility of remote e-voting.

The annual report and notice for annual general meeting would be sent electronically to those members who have registered their e-mail addresses. These documents will also be available on the Company's website on this link: http://whiteorganicagro.com/investor_relations.html and alternately you may download the same from our RTA's website www.sharexindia.com.

Shareholders, whose details are not registered with the depository, Company or RTA need to follow the following steps to register their email IDs and obtain user ID and passwords, to participate in the e-voting process.

1. For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of

shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy), AADHAR (self attested scanned copy) by email to Company's email ID: info@whiteorganicagro.com or approach the RTA at: support@sharexindia.com. 2. For DEMAT shareholders -, please provide Demat account detials (CDSL-16 digit

beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy), AADHAR (selfattested scanned copy) to Company or RTA on the abovementioned email IDs.

Pata 27.08 2000 Place: Mumbal

For White Organic Agro Limited

Mr. Darshak Rupani **Managing Director** DIN: 03121939

Date: August 28, 2020

Place: Ahmedabad



Wakadewadi, Shivajinagar,

Flat no. 102, Swagat OM Apartment,

Pune 411 003.

1. Mr. Sunil Jiyalal Agarwal

2. Mrs. Anju Sunil Agarwal

1st Floor, Ekta Park Society,

3. Mr. Rajesh Vedprakash Agarwal

Wakadewadi, Shivajinagar,

Guarantors :

Both residing at -

Pune 411 003.

Registered Office: 'Cosmos Tower', Plot No. 6, ICS Colony, University Road, Ganeshkhind, Shivajinagar, Pune - 411 007. Phone: 020 - 6708 5308 / 6708 5311

Sale Notice For Sale Of Immovable Property [As per provision to rule 8(6)]

The, Authorised Officer of The Cosmos Co-Operative Bank Ltd., has decided to sale the possessed Immovable property to recover Bank dues of the following defaulted borrower as mentioned herein below under the Securitisation & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 on "as is where is basis" by Inviting Tenders from intending buyers.

Name of the Borrower, Guarantors and Branch	13(2) Demand Notice Details		Possession	Sale/Auction	
Borrower:	Date	Outstanding Amount	Date	Date	Time
Mr. Rupesh Sunil Agarwal Prop.: M/s Arya Distributors Add.: Plot No.126, Market Yard, Gultekdi,	12.04.2018	₹ 2,67,37,956.28 + Further Interest, Charges, etc.	27.09.2018	15.09.2020	12:30 p.m.
Pune 411 037. R/at: Flat no. 102, Swagat OM Apartment, 1st Floor, Ekta Park Society,	Description of the Immovable Property put for Sale - All that piece and parcel of the residential premises i.e. Flat				

no.102, area admeasuring about 124.58 sq. mtrs. i.e. 1340.97 sq. fts. on 1" floor of the building known as "Swagat Om Apartment Condominium" constructed on land bearing Sub Plot No.2 carved out of F.P. No.26, T.P. Scheme, S. No.21/3/2/2/2, CTS No.17 (part) area admeasuring about 507.34 sq. meters i.e. 5459 sq. fts. at Bhamburda, Shivajinagar, Taluka Haveli, District Pune and the said flat premise together with right to use parking if any available and 12.23% share in common areas and facilities attached thereto.

	00,000/- Lakhs Only)
--	-------------------------

Earnest Money Deposit (EMD)

Auction / Sale Venue: The Cosmos Co-Operative Bank Ltd., Cosmos Tower, Recovery Section, 1st Floor, Plot No.6, ICS Colony, University Road, Ganeshkhind, Pune - 411 007. (Phone Numbers-020-67085305/67085308). Terms and Conditions: 1. The Sale /Auction of the above property is "As is where is, As is what is and

Reserve Price

Whatever there is basis". 2. Before submitting the tenders the tenderer should satisfy themselves from the undersigned about the rights, title, interest & dues payable by them in respect of the property in question and later on no objection of any kind shall be entertained in this regard. (Tender forms are available at office of the The Cosmos Co-Operative Bank Ltd., Cosmos Tower, Recovery Section, 1st Floor, Plot No.6, ICS Colony, University Road, Ganeshkhind, Shivajinagar, Pune - 411 007. (Phone Numbers-020-67085305/67085308). Tender should reach at above auction address on or before Sale/Auction Time, 15.09.2020 12:30 p.m., with earnest money by way of P.O./D.D. in favour of "The Cosmos Co-Operative Bank Ltd." 4. No offers/Bids/ Tenders below reserve price shall be entertained. Interested parties may send/submit their Tender for purchasing the said property in a sealed cover super scribed as "Tender for Purchase of Property with respect to loan of M/s. Arya Distributors" along with earnest money deposit which is refundable, if the offer is not successful. 5. Applicable stamp duty/additional stamp duty/transfer and registration charges, TDS, fees, etc. have to be borne by the buyer only. 6. All statutory/non statutory dues, taxes, GST, rates, assessments, charges, fee, claims etc. owing to anybody will be the responsibility of the buyer only. 7. The Tenderers may be given an opportunity to enhance their offer amount, after opening the tenders. 8. The successful purchaser shall deposit 25% of the offer amount [Including EMD before bid] immediately within next working day after Sale/Auction by demand draft favoring the 'The Cosmos Co-Operative Bank Ltd.'. If the successful purchaser fails to pay 25% amount within the time prescribed herein above, the EMD shall be forfeited without giving any notice. The EMD shall not carry any interest. 9. After deposit of 25% and thereafter confirming the Sale/Auction by the Authorised Officer, the purchaser shall have to pay remaining amount i.e. 75% of the offer amount within 15 days from the receipt of the confirmation letter. If the remaining amount is not paid within the time prescribed in the confirmation letter, the amount of 25% would be forfeited without giving any notice and the said immovable property shall be resold. 10. For an inspection the subject property will be opened on 11.09.2020 at 11:00 am to 1:00 p.m. 11. There are no any encumbrances known to secured creditors in respect of the above mentioned property put for sale. 12. The Authorized Officer has absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the auction without assigning any reason thereof. 13. The Detail Terms & Conditions of the sale will be read at the time & place of the sale. 14. This sale notice is also uploaded in the Bank's web site i.e. www.cosmosbank.com.

Note:- This also be considered as a 15 day's notice to the Borrower/Guarantors/Mortgagor under rule 8(6) of the security interest (Enforcement) Rule, 2002

Authorized Officer, Date: 28.08.2020 The Cosmos Co-operative Bank Ltd. Place: Pune

HDB SINANCIAL HDB FINANCIAL SERVICE LIMITED Registered Office: RADHIKA,2ND FLOOR, LAW GARDEN ROAD, NAVRANGPURA, AHMEDABAD, GUJARAT, PINCODE-380009

Branch Office: 4TH FLOOR, GEETAI SANKUL IDEAL COLONY PAUD ROAD, KOTHRUD, PUNE 411038

DEMAND NOTICE 'UNDER SECTION 13 (2) OF THE SARFAESI ACT, 2002 You, below mentioned borrowers, co-borrowers and guarantors have availed loan(s) facility(ies) from HDB Financial Services Limited branch Pune, by mortgaging your immovable properties (securities) you have not maintained your financial discipline and defaulted in repayment of the same. Consequent to your defaults your loans were classified as non-performing assets as you to avail the said loan(s) along with the

underlying security interest created in respect of the securities for repayment of the same. The HDBFS has right for the recovery of the outstanding dues, now issued demand notice under section 13(2) of the securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 (the Act), the contents of which are being published herewith as per section 13(2) of the act read with rule 3(1) of the security interest (enforcement) rules, 2002 as and by way of alternate service upon you. Details of the Borrowers, Co-borrowers Guarantors, Loans, Securities, Outstanding dues, Demand Notice sent under section 13(2) and Amount claimed there under are given below: . Borrower and Co-Borrowers: 1. Satya Udyam Bharati 2. Rajalaxmi Satya Bharati All r/o at (a) Sr No 86/1/1/2, 9 Green Park Bldg

A-601 6Th Floor Parvati Sahakar Nagar Pune-411009 2) Loan Account Number: 391239 3) Loan Amount in INR: Rs 1,50,00,000 (Rupees One Crore Fifty Lakhs Only). 4) Detail description of the Security: Mortgage Property:-P1) All The Part And Parcel Of The Property Bearing Bldg A-601, Sr No 86/1/1/2, 6th Floor, 9 Green Park, Paravati, Sahakar Nagar No. 2, Pune-411009 Admeasuring Carpet Area 124.39 Sq. Mts. (P2) All The Part And Parcel Of The Property Bearing Office No. 403 4th Floor Pentagaon S No 42a 31 Cts No 4516 Pune-411009 Admeasuring 478 Sq. Ft And Terrace Admeasuring 3.99 Sq. Mts 5) Demand Notice Date: 19th August 2020 6) Amount due in INR: Rs 42,35,771.26 (Rupees Forty Two Lakh Thirty Five Thousand Seven Hundred Seventy One And Twenty Six Paise Only) as of 14-8-2020 and future contractual interest till actual realization together with incidental expenses, cost and charges etc

The Borrower and Co-Borrowers/Guarantors are called upon to make payment of the above mentioned demanded amount with further interest as mentioned herein above in full within 60 days of this notice failing which the Undersigned Authourised Officer of HDBFS shall be constrained to take action under the Act to enforce the above mentioned securities. Please note that, as per section 13(13) of the said Act 2. Mortgagers are restrained from transferring the above-referred securities by way of sale, lease, Leave & License or otherwise without the consent of HDBFS .3. For any query or Full and Final Settlement, Please Contact: Mr. Harish Kachi Mobile No: 883093819 or Vishal Bhavsar (Authorised Officer) Mobile No. 9833671006 HDB Financial Services Limited Date: 28.08.2020

SD/-Authorised Officer Place:Pune **FOR HDB Financial Services Limited**



Regd. Office: 7th Floor, Hasubhai Chambers, Opp. Townhall, Ellisbridge, Ahmedabad – 380 006 Contact No: (P) +91 79 - 26574371/72/73, Fax: +91 79 - 26574374 Email Id: info@kiriindustries.com, Website: www.kiriindustries.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 22nd Annual General Meeting ("AGM") of KIRI INDUSTRIES LIMITED ("Company") is scheduled to be held on Friday, September 25, 2020 at 02.30 p.m (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM") as per Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and Circular no. 17/2020 dated April 13, 2020 issued by Ministry of Corporate Affairs read with the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/ CIR/P/2020/79 dated May 12, 2020.

Member(s) who have not registered/updated their e-mail addresses with the Company are requested to register/update the same on the website of our RTA i.e. Cameo Corporate Services Limited at https://investors.cameoindia.com/. Further, Members holding shares in physical form or who have not registered their email addresses with company can cast the vote trough remote e-voting by following instructions which will be provided in the Notice of AGM.

Instructions to give mandate for receiving dividends through ECS or any other means:

Member(s) holding shares in physical mode are requested to submit details of their name, folio number, Bank details (Bank Account Number, Bank Name & Branch address, MICR and IFSC) and scanned copy of cancelled cheque and attested PAN, to our Registrar and Transfer Agent, Cameo Corporate Services Limited on agm@cameoindia.com.

Member(s) holding shares in dematerialized mode are requested to contact their Depository Participant and update the bank details.

Electronic copy of the 22nd Annual Report along with the Notice will be sent in due course to all the Member(s) whose e-mail addresses are registered with the Company/ RTA or Depository Participants and will be available on the website of the Company at www.kiriindustries.com and on website of both the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Kiri Industries Limited

Suresh Gondalia **Company Secretary**

RAJKUMAR FORGE LIMITED

(CIN: L28910PN1990PLC056985)

Registered Office: Office No. 511 to 513, Global Square, S. No. 247, 14B, Yerawada, Pune - 411006 Phone: 8956616160 | Email ID: secretarial@rkforge.in | Website: www.rkforge.in

NOTICE

Notice is hereby given that the 30th Annual General Meeting ('AGM') of the Members of Rajkumar Forge Limited ('the Company') will be held on Friday, September 18, 2020 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing ('VC') or Other Audio Visual Means ('OAVM') facility, in compliance with the provisions of Companies Act, 2013 ('the Act') and rules thereof, as amended, read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020; the General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and the General circular No. 20/2020 dated May 05, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as ('MCA circular') and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, as amended, read with the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020. Notice is further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rules framed

Requirements) Regulations, 2015; the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 12, 2020 to Friday, September 18, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company. In compliance with MCA Circulars and the SEBI Circular, the Notice of AGM and the Annual Report for the financial year 2019-20 have been sent in electronic mode only to all those Members, whose e-mail addresses are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or their respective

Depository Participants. The Annual Report for the financial year 2019-20 and the notice of 30th AGM are

thereunder, amended from time to time and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure)

available at the website of the Company: www.rkforge.in and the website of BSE Limited: www.bseindia.com Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), the Company is pleased to offer e-voting facility to its Members to exercise their right to vote by electronic means on all the Resolutions set forth in the notice convening the 30th AGM through electronic voting system (InstaVote) provided by

The Members are further informed that:

Friday, September 11, 2020.

The dispatch of the AGM Notice along with Annual Report has been completed by electronic mode on

Link Intime India Private Limited (LIIPL). Members may cast their votes using an electronic voting system

from a place other than the venue of the AGM (remote e-voting) and by e-voting at the AGM.

- The remote e-voting shall commence on Tuesday, September 15, 2020 at 09.00 a.m. IST; The remote e-voting shall end on Thursday, September 17, 2020 at 05.00 p.m. IST; Remote
- e-voting shall not be allowed beyond 05.00 p.m. on September 17, 2020. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting at the AGM is
- A Member, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date, i.e. Friday, September 11, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM;
- Any person, who acquires shares of the Company and becomes a member after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date, i.e. Friday, September 11, 2020 may obtain user ID and password by sending the request to enotices@linkintime.co.in. However, if a person is already registered with Link Intime India Pvt. Ltd, then existing user ID and password can be used for casting votes;
- The Members may note that i) the remote e-voting module shall be disabled by LIIPL after the date and time mentioned under Point (c) above for e-voting, ii) once the vote on Resolutions is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently or caste vote again, iii) the Members attending the meeting through VC/OAVM facility, who have not casted their votes by remote-evoting shall be able to cast their votes through e-voting at the AGM, iv) the Members who have casted their votes by remote e-voting, may also attend the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their votes again at the AGM.
- The procedure for electronic voting and attending the AGM through VC/OAVM facility have been provided in the Notice of AGM. The Notice of 30th AGM is available at the website of the Company: www.rkforge.in and on the website of Link Intime India Pvt. Ltd.: https://linkintime.co.in/
- In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Members available under the help section at https://instavote.linkintime.co.in or call on telephone no.: 022-49186000 or send a request at enotices@linkintime.co.in

For Rajkumar Forge Limited Place: Pune Shruti Patil Date : August 27 2020 Company Secretary

POST OFFER ADVERTISEMENT FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS OF

KD LEISURES LIMITED Corporate Identification Number: L55100MH1981PLC272664

Registered Office - B-702, 7th Floor, Neelkanth Business Park, Kirol Village, Near Bus Depot,

Vidyavihar West, Mumbai City - 400086; Email - roc.viatl@gmail.com; Website: www.kdgroup.co.in Open Offer ("Offer") for Acquisition of upto 8,42,400 Equity Shares of Rs. 10 each from equity shareholders of KD Leisures Limited (Formerly Known as Vishvesham Investments and Trading Limited) ("Target Company"), by Sunayana

Investment Co. Ltd. ("Acquirer") This Post Offer Advertisement is issued by Fastrack Finsec Private Limited ("Manager to the Offer") on behalf of the Acquirer in connection with the Open Offer made by the Acquirer to acquire 8,42,400 Equity Shares of Face Value of Rs. 10 each ("Equity Shares") of the Target Company at Rs. 16.50 per Equity Shares, representing 26% of the outstanding Equity Share Capital of the Target Company ("Offer"), in compliance with Regulation 18 (12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and amendments thereof ["SEBI (SAST) Regulations, 2011"/ Regulations]. The Detailed Public Statement with respect to the aforementioned Offer was made in the Financial

Express (English - All Edition), Jansatta (Hindi-All edition) and Mumbai Lakshdeep (Mumbai edition) on March 18, 2020

1 Name of the Target Company **KD** Lesiures Limited Name of the Acquirer Sunayana Investment Co Ltd Name of the Manager to the Offer Fast Track Finsec Private Limited Name of the Registrar of the Offer Purva Sharegistry (India) Pvt Ltd Offer Details: a) Date of Opening of the Offer August 04, 2020- Tuesday b) Date of Closure of the Offer August 17, 2019- Monday August 24, 2019- Monday Date of Completion of Payment of Consideration and communication of

7. Details of the Acquisition:

Rejection/ Acceptance

(Wednesday)

Sr.No.	Particulars	Proposed in the Letter of Offer		Actuals	
7.1	Offer Price (In Rs.)	Rs. 16.50 (Rupees Sixty and Fifty Paisa Only)		Rs. 16.50 (Rupees Sixty and Fifty Paisa Only))	
7.2	Aggregate No. of Shares Tendered	8,42,400 Equity Shares*		3,85,241 Equity Shares	
7.3	Aggregate No. of Shares Accepted	8,42,400 Equity Shares*		3,85,241 Equity Shares	
7.4	Size of the Offer (Number of Equity Shares multiplied by Offer Price per Equity Shares)	Rs. 138,99,600 (Rupees One Crore Thirty Eight Lakh Ninety Nine Thousand Six Hundred Only)		Rs. 63,56,476 (Rupees Sixty Three Lakh Fifty Six Thousand Four Hundred Seventy Six Only	
7.5	Shareholding of the Acquirer before Public Announcement a) No. b) % of Equity Share Capital	Nil NA		Nil NA	
7.6	Shares acquired/ to be acquired by way of Share Purchase Agreement ('SPA') a) No. b) % of Equity Share Capital	1,50,000 4.63%		1,50,000 4.63%	
7.7	Shares acquired by way of Open Offer a) No. b) % of Equity Share Capital	8,42,400* 26%*		3,85,241 11.89%	
7.8	Shares acquired after Detailed Public Statement ("DPS") a) No. b) % of Equity Share Capital c) Price of Shares acquired	Nil Nil NA		Nil Nil NA	
7.9	Post Offer shareholding of the Acquirer	No. of Shares	% of Equity Share Capital	No. of Shares	% of Equity Share Capita
		9,92,400	30.63%	5,35,241	16.52%
7.10	Pre & Post Offer shareholding of the Public a) No. b) % of Equity Share Capital	Pre-Offer	Post-Offer	Pre-Offer	Post-Offer
		30,90,000 95,37%	22,47,600 69.37%	30,90,000 95.37%	27,04,759 83.48%

* Assuming full acceptance in the Open Offer.

8. The Acquirer accepts full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also for the obligations under Regulations.

9. A copy of this Post Offer Advertisement will be available on the website of SEBI, BSE Limited and registered office of the

Target Company. Capitalized terms used in this Advertisement, but not defined herein, shall have the same meanings assigned to such terms in

the Letter of Offer dated 28.07.2020



Issued by Manager to the Offer on behalf of the Acquirer:

FAST TRACK FINSEC PRIVATE LIMITED

B-502, Statesman House, 147 Barakhamba Road, New Delhi- 110001; Tel. No.: 011-43029809 Email: Vikasverma@ftfinsec.com; Website: www.ftfinsec.com Contact Person: Mr. Vikas Kumar Verma; SEBI Reg. No.: INM000012500 CIN: U65191DL2010PTC200381

Place: New Delhi Date: August 27,2020

१० हजार वृक्षारोपणाचा उपक्रम दिशादर्शक : विजय हाके

अहमदनगर, दि. २८ : १० हजार वृक्षारोपणाचा रोटरी व देवा ग्रुपचा संकल्प हा पर्यावरण संवर्धनासाठी दिशादर्शक असून आता केवळ झांडे नव्हे,तर जंगल लावा ही चळवळ राबविण्याची गरज आहे,असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे विश्वस्त व महाराष्ट्र सम न्वयक विजय हाके यांनी केले. संगमनेर येथील रोटरी क्लब,देवा ग्रुप व आर्ट ऑफ लिव्हिगच्या संयुक्त विद्यमाने १० हजार वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला.त्यातील ३५०० वृक्ष तालुक्यातील सायखिंडी येथील सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रेरणेने विकसित झालेल्या वृक्षप्रेमी सीताराम राउन्त यांच्या सह्याद्री देवराई येथे लावली.

विस्तार अमर लिमिटेड

सीआयएन:एल०५०००एमएच१९८३पीएलसी२७२७०७ नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट ए-४, एपीएमसी-मॅफको यार्ड, सेक्टर-१८, वाशी, नवी मुंबई-४००७०३ दूरध्वनी:९१-२२-२७८८०८२०, Website:www.vistaramar.com

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, विस्तार अमर लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२० रोजी स.११.००वा.(भाप्रवे एजीएम सूचने नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या सर्व लाग तरतुदी (कायदा) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधार परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ में, २०२० (यापुढे एमसी) परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजः रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ सहवाचिता सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० नुसा व्हिडीओ कॉन्फरर्न्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. उपरोक्त एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० च्या पूर्ततेनुसार एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे आणि कंपनीच्या www.vistaramar.com, स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

रजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिता प्रक्रिया व पद्धत आणि रिमोट ई–वोटिंगने व एजीएमग् ई–वोटिंगने मत देण्याची प्रक्रिया, डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणा सदस्यांकरिता आणि ज्या सदस्यांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांच्याकरिता एजीएम सूचनेत नमुव

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई–मेल, जर यापुर्वी नोंद नसल्यास, वार्षिक अहवाल, http://www.purvashare.com/email-and-phoneupdation/ लिंक वापरून ई-वोटिंगकरिता युजरआयडी/पासवर्ड आणि वार्षिक अहव प्राप्त करण्यासाठी नोंद करून घ्यावेत.

कंपनी कायदा २०१३च्या कलम ९१ नुसार बुधवार, १६ सप्टेंबर, २०२० ते मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल सर्व सदस्यांना सूचित करण्यात येत आहे की:

- अ) निश्चित दिनांक १५ सप्टेंबर, २०२० रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत नावे नमूद आहेत/डिमॅट स्वरूपात किंवा वास्तविक स्वरूपात ज्यांच्याकडे भागधारणा आहे त्या सदस्यांना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) वरील विद्युत मतदान प्रणालीने एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व विषयांवर मत देता येईल
- ब) जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे सदस्यत्व घेतले असेल आर्षि १५ सप्टेंबर, २०२० रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी कंपनीचे निबंधक हस्तांतरण प्रतिनिधी यांना ई-मेल support@purvashare.com वर लेखी कळवून रिमोट ई-वोटिंगकरिता युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा
- क) रिमोट ई-वोटिंग सुविधा १९ सप्टेंबर, २०२० (शनिवार) रोजी स.१०.००वा. प्रारंभ होईल आणि २१ सप्टेंबर, २०२० (सोमवार) रोजी सायं.०५.०० वा. समाप्त होईल. सदर तारिख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही.
- जे सदस्य एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देतील त्यांना पुन्हा मत देण्याचा अधिकार
- ई) जे सदस्य एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देणार नाहीत त्यांना एजीएममध्ये ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल.
- फ) रिमोट ई–वोटिंग प्रक्रिया व वास्तविक टपाल मतदान प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून मे.आय एस गुप्ता ॲण्ड कंपनी, कंपनी सचिव मुंबईच्या श्रीमती ईशा सुमित गुप्ता, कार्यरत कंपनी सचिव (एफसीएस-७६०५/सीपी-८१६०) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- ग) रिमोट ई-वोटिंगबाबत काही तक्रारी असल्यास सदस्यांनी त्यांची प्रश्न www.evotingindia.com वर पाठवावेत. काही प्रश्न असल्यास हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध सदस्यांकरिता ई-वोटिंग युजर मॅन्यूअल व फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्याव किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा.

मतदानाचा (रिमोट ई-वोटिंग व बॅलेट पेपरने) निकाल २२ सप्टेंबर, २०२० रोर्ज तपासनीसांकडील एकत्रित तपासनीस अहवाल प्राप्त झाल्यावर कंपनीच्या कोणत्याही संचालकाद्वारे घोषित केला जाईल. तपासनीसांच्या अहवालासह घोषित झालेला निकाल कंपनीच्य www.vistaramar.com वेबसाईटवर प्रसिध्द केला जाईल तसेच स्टॉक एक्सचेंजेसक कळविला जाईल. मतांच्या आवश्यक संख्या प्राप्तीनुसार २२ सप्टेंबर, २०२० रोजीच्य रजीएममध्ये सूचनेत नमूद ठराव मंजूर केला जाईल.

विस्तार अमर लिमिटेडकरित ठिकाण: नवी मुंबई दिनांक: २९.०८.२०२०

IEL LIMITED

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन: ००३००७३७

(Formerly known as Indian Extractions Limited) Reg. Off: 18, Nanavati Mahalaya, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400001 Tel.: 022/22044422, Fax: 022-22046024 E-mail: iel@nanavatigroup.com, Website: www.nanavatigroup.com CIN: L15140MH1956PLC009720

ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VC / OAVM Notice is hereby given that the 64th Annual General Meeting ("AGM") of the members of IE Limited (Formerly known as Indian Extractions Limited) ("the Company") will be convened or Monday, 28" September, 2020 at 04.00 PM IST through Video Conferencing ("VC") or Othe

NOTICE TO THE MEMBERS OF THE COMPANY REGARDING 64TH

- Audio Visual Means (*OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (*Act') & Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 date May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular') to transact the business as set forth in the AGM Notice, without the physical presence of the Members at a The Notice of 64th AGM and the Annual Report for the financial Year 2019-20 (*Annual Report
- will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with their respective Depositary Participants ("Depositary"), in accordance with the Members who have not registered their e-mail addresses with the Depositories/Company/Reg
- istrar and Share Transfer Agent ('RTA'), so far, are requested to register/update their e-mail ad dresses in the following manner: (i) In respect of electronic/demat holdings with the Depository through their concerned Depositor
- Participants. However, the members may temporarily register the same with the Company by providing details such as Name, DP ID, Client ID, PAN, Mobile number and email address to iel@nanavatigroup.com.

 (ii) Members holding shares in Physical form who have not registered their email address will
- the Company/ Depository can obtain Notice of 64th AGM. Annual Report and/or login details for joining the 64th AGM through VC/OAVM facility including e-voting, by sending scanner copy of the following documents by email to iel@nanavatigroup.com:
- A signed request letter mentioning your name, folio number and complete address, Self-attested scanned copy of PAN Card, and
- c. Self-attested scanned copy of any document (such as Aadhar Card, Driving Licens Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as register with Company
- Members can join and participate in the 64th AGM through VC/OAVM facility only. Necessary arrangements have been made by the Company with Link Intime India Private Limited to facilitate e-Voting. The instruction of joining the 64th AGM and the manner of participation in the remote c voting or casting vote through e-voting system during the 64th AGM is provided in the Notice of the 64th AGM. Members participating through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013. The Notice of 64th AGM and the Annual Report will also be available on the website of the Company i.e. www.nanavatigroup.com and the website of BSE Limited i.e. www.bseindia.com.
 The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed fro
- Tuesday, 22nd September, 2020 to Monday, 28th September, 2020 (both days inclusive) for the purpose of 64th AGM.

he above information is being issued for the information and benefit of all the Members of th ompany and is in Compliance with the MCA Circular/s and SEBI Circular.

By order of the Board of Director For IEL LIMITED (Formerly known as Indian Extractions Limited

28th August, 2020 Priyam S. Jhaver

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्रीमती चंदावती

नागेश पुथ्रन यांची पत्नी या फ्लॅट क्र.ए/५०३

कृष्णा इमारत कोहौसोलि., जांगिड कॉम्प्लेक्स, मि

रोड (पर्व), जिल्हा ठाणे-४०११०७ या जागेच्य

मालक आणि सोसायटीच्या सदस्या होत्या. त्यांचे

0 ३.०७.२०१९ रोजी निधन झाले. मयताचे कायदेशी

वारसदार व नातेवाईक माझे अशील श्री. माहीन

मधुसूदन कोटयान ऊर्फ पुश्रन यांनी सदर फ्लॅटच्या

सदस्यत्वाकरिता सोसायटीकडे अर्ज करण्याचे योजित

जर कोणा व्यक्तीस यावावत काही दावा किंवा आक्षे

असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालीर

स्वाक्षरीकर्ता यांना १०२, निलम ॲकॉर्ड, पंचरत

कॉम्प्लेक्स, १५० फीट रोड, भाईंदर (प.) येथे सद

सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे

कोणताही दावा/आक्षेप नाही.

दिनांक २९.०८.२०२०

भन्यथा असे समजले जाईल की, कोणाही व्यक्तीस

अंड. हिरेन पी. मेहत

≫ **MAHA**TRANSCO

E-TENDER NOTICE (EXTENSION)

MSETCL invites online bids (E-Tender) from registered contractors agencies on Mahatransco E-Tendering website https://srmetender.mahatransco.in/ for following works

ठिकाण: मुंबई

Sr. No.	RFX No.	E-Tender No. & Description of Work	Due date & Time (Hrs.) for submission & Opening of Tender
1	7000017127	EE/EHV/O&M/DN/KLW/TEN- 29/20-21 Hiring of LMV i.e. TATA Sumo/	Tender Downloading Dates & time. From Dt. 29.08.2020 To Dt: 07.09.2020 up to 10:00 Hrs.
		Bolero / Innova / Mahindra or equivalent for 100KV Mumbra	Technical Opening: - Dt. 07.09.2020 at 11:00 hrs (Onwards if possible)
	substation under EHV O&M Kalwa. Estimated Cost - Rs. 3,19,903.52 Tender Fee	Commercial Opening:- Dt. 07.09.2020 at 14:00 hrs (Onwards if possible)	
		Rs. 500/- + GST	

Contact Person: The Executive Engineer/Dy.EE(Office), Mob. No. 9769006237 / 9920739580.

EXECUTIVE ENGINEER

ठिकाण: मंबई

दिनांक: २८ ऑगस्ट, २०२०

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

CREST

वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दिनांकः २८ ऑगस्ट, २०२०

ठिकाण: मुंबई

क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेड

नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

नोंदणीकृत कार्यालय: १११, मेकर चेंबर्स ४,

सीआयएन: एल९९९९९एमएच१९८२पीएलसी१०२६९७

वेबसाईट:www.crest.co.in, ई-मेल:secretarial@crest.co.in

द्र::0२२-४३३४७०००, फॅक्स:0२२-४३३४७००२

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५

च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३०

जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

(एकमेव व एकत्रित) विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरिता

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या <u>www.crest.co.in</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या

अर्थात मुंबई स्टॉक एक्सचेंज (बीएसई) <u>www.bseindia.com</u> व नॅशनल

स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) www.nseindia.com

क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेडकरित

सही/

नमिता बापना

कंपनी सचिव

व्हाईट ऑर्गेनिक रिटेल लिमिटेड

नोंद.कार्यालय: ३१२ए, कैलास प्लाझा, बहुभ वाग लेन, घाटकोपर (पू.), मुंबई-४०००७७, भारत दुरध्वनी:०२२-२५०११९८३, फॅक्स: ०२२-२५०११९८४, ई-मेल:info@whiteorganics.co.in, वेबसाईट:www.whiteorganics.co.in, सीआयएन: एल०११००एमएच२०११पीएलसी२२५१२३

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

थि सूचना देण्यात येत आहे की, व्हाईट ऑर्गेनिक रिटेल लिमिटेडच्या सदस्यांची ९वी वार्षिक र्वसाधारण सभा सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० रोजी स.९.३०वा. दैनंदिन कामकाजात वितरीत रण्यात येणाऱ्या सदर एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे रमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण रिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे. २०२० आणि भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ (यापढे आवश्यक परिपत्रके) नुसार कोविड प्रादर्भावामुळे एजीएम संचालनावर सबलती तसेच सेवी व कंपनीचे लागू नियम अधिनियमासह सदर एजीएम सामायिक ठिकाणी भागधारकांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय संपन्न होईल. सभेत सहभागी होण्यासाठी माहिती व निर्देशन एजीएम सूचनेत नमुद आहे आणि सदर सूचना कंपनीच्या whiteorganics.co.in आणि आमचे आरटीएची वेबसाईट linkintime.co.in किंवा वीएसई लिमिटेडच्या (एक्सचेंज) वेबसाईटवर उपलब्ध होईल.

कंपनीने सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे देण्यात येणाऱ्या ई-बोटिंग माध्यमातन (रिमोट ई-बोटिंग) ठराबाबर त्यांचे मत देण्याकरिता सर्व सदस्यांना संबंधित ठिकाणाहन त्या तारखेला भागधारकांना अनुमती दिलेली आहे आणि एजीएम दरम्यान ई-बोटिंगची सभा चालु असताना मत देण्यास सदस्यांना अधिकार असतील. याबद्दल माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलेली आहे. नोंद तारीख अर्थात सोमवार, २१ सप्टेंबर, २०२० रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत ज्यांची नावे नमुद आहेत त्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार आहे.

वार्षिक अहवाल व वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या info@whiteorganics.co.in आणि आमचे आरटीएची वेबसाईट https://linkintime.co.in वेबसाईटवर उपलब्ध असून डाऊनलोड करत

ज्या भागाधारकांचे तपशील डिपॉझिटरी, कंपनी किंवा आरटीएकडे नोंद नाहीत त्यांनी ई-वोटिंग प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ई-मेल नोंद करावेत व युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. कृपया आवश्यक डिमॅट खाते तपशील जसे (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) हे **कंपनीच्या** info@whiteorganics.co.in किंवा आस्टीएच्या rnt.helpdesk@linkintime.co.in वर नमुद मेलवर पाठवावेत किंवा <u>https://linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html</u> वेव सर्विसमार्फत नोंद करावेत.

> व्हाईट ऑर्गेनिक रिटेल लिमिटेडकरित सही/-श्री. दर्शक रुपानी

व्यवस्थापकीय संचालक दिनांक : २७.०८.२०२० ठिकाण: मंबर्ड (डीआयएन: ०३१२१९३९)



मुख्य कार्यालय : स्टार हाऊस, सी-५, जी-ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पु.), मुंबई-४०००५१. ई-मेल:headoffice.share@bankofindia.co.in

विशेष सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. बँकेची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) शनिवार, १९ सप्टेंबर, २०२० रोजी स.११.००वा. व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत दिनांक ५ मे. २०२० रोजीचे परिपत्रक सहवाचिता दिनांक ८ एप्रिल. २०२० व १३ एप्रिल. २०२० रोजीचे परिपत्रके (यापुढे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भ) आणि सेवी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० नुसार कंपनी/डिपॉझिटरीकडे ज्या भागधारकांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२० रोजी इजीएम सूचना बँकेने पाठविली आहे. ईजीएमचे तपशील बँकेच्या www.bankofindia.co.in, सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या https.www.cdslindia.com; www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध असून डाऊनलोड करता येतील.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि सेवी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोझर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसार भागधारकांना सीडीएसएलद्वारे देण्यात येणाऱ्या विद्युत मतदान प्रणालीने (ई-वोटिंग) ईजीएम सूचने नमुद अजेंडा वार्वीवर त्यांचे मत देण्याची सुविधा दिलेली आहे. नोंद दिनांक अर्थात १२ सप्टेंबर, २०२० रोजी बँकेच्या भरणा केलेल्या समभाग भांडवलात त्यांच्याद्वारे धारण समभागाच्या सरासरीवर भागधारकांचे मतदान अधिकार असतील. रिमोट ई-वोटिंग कालावधी बुधवार, १६ सप्टेंबर, २०२० रोजी स.१०.००वा.(भाप्रवे) प्रारंभ होईल आणि शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा.(भाप्रवे) समाप्त होईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग वंद केले जाईल. जे भागधारक ईजीएममध्ये उपस्थित राहतील आणि त्यांनी रिमोट ई-बोटिंगने अजेंडा बाबींबर त्यांचे मत दिलेले नसेल आणि त्यांना असे करण्यास रोखले नसल्यास त्यांना ईजीएम दरम्यान रिमोट ई-बोटिंगने मत देता येईल

मूचना तारखेनंतर शेअर्स प्राप्त करणाऱ्या व्यक्ती ज्यांनी नोंद तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. जर ते रिमोट ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी त्यांचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

रिमोट ई-बोर्टिगबाबत तपशिलाकरिता कृपया ईजीएम सूचनेचा संदर्भ घ्यावा. जर रिमोट ई-बोर्टिगबाबत काही प्रश्न असल्यास www.evotingindia.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिता ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिकन्टली आस्वड केश्चन्स (एफएक्यु)चा संदर् घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००२२५५३३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवावी. विद्युत स्वरुपाने मतदान सुविधेवावत काही तक्रारी असल्यास कृपया संपर्क श्री. राकेश दळवी यांना helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल किंवा दूर.क्र.:०२२-२३०५८५४२ संपर्क करावा.

बँक ऑफ इंडियाकरित

दिनांक : २८.०८.२०२०

व्यवस्थापिकय संचालक व सीईओ

व्हाईट ऑर्गेनिक ॲग्रो लिमिटेड

दुरध्वनी:०२२-२५०११९८३, फॅक्स: ०२२-२५०११९८४, ई-मेल:info@whiteorganics.com, वेबसाईट:www.whiteorganicagro.com, सीआयएन: एल०११००एमएच१९९०पीएलसी०५५८६० वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, व्हाईट ऑर्गेनिक ॲग्रो लिमिटेडच्या सदस्यांची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० रोजी स.१०.३०वा. दैनंदिन कामकाजात वितरीत करण्यात येणाऱ्या सदर एजीएम घेण्याच्या सुचनेत नमद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेवी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ (यापुढे आवश्यक परिपत्रके) नुसार कोविड प्रादर्भावामुळे एजीएम संचालनावर सवलती तसेच सेवी व कंपनीचे लागू नियम र अधिनियमासह सदर एजीएम सामायिक ठिकाणी भागधारकांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय संपन्न होईल. सभेत सहभागी होण्यासाठी माहिती व निर्देशन एजीएम सूचनेत नमुद आहे आणि सदर सूचना कंपनीच्या http://whiteorganicagro.com/investor_relations.html आणि आमचे आरटीएची वेवसाईट www.sharexindia.com किंवा वीएसई लिमिटेडच्या (एक्सचेंज) वेवसाईटवर उपलब्ध होईल.

कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे देण्यात येणाऱ्या ई-वोटिंग माध्यमातृन (रिमोट ई-बोटिंग) ठरावावर त्यांचे मत देण्याकरिता सर्व सदस्यांना संबंधित ठिकाणाहन त्य तारखेला भागधारकांना अनुमती दिलेली आहे आणि एजीएम दरम्यान ई-बोटिंगची सभा चालु असतान मत देण्यास सदस्यांना अधिकार असतील. याबद्दल माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलेली आहे. नोंद तारीख अर्थात सोमवार, २१ सप्टेंबर, २०२० रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत ज्यांची नावे नमुद आहेत त्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार आहे.

वार्षिक अहवाल व वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना विद्युत विष्पात पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या http://whiteorganicagro.com/ investor relations.html आणि आमचे आस्टीएची वेबसाईट www.sharexindia.com बसाईटवर उपलब्ध असून डाऊनलोड करता येतील.

ज्या भागाधारकांचे तपशील डिपॉझिटरी, कंपनी किंवा आरटीएकडे नोंद नाहीत त्यांनी ई-बोटिंग प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ई-मेल नोंद करावेत व युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा

वास्तविक भागधारकांकरिता- आवश्यक तपशील जसे फोलिओ क्र., भागधारकाचे नाव भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) हे कंपनीच्या info@whiteorganicagro.com व आस्टीएच्य support@sharexindia.com मेलवर पाठवावेत.

डिमॅट भागधारकांकरिता- आवश्यक डिमॅट खाते तपशील जसे (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) है कंपनीच्या किंवा आरटीएच्या वर नमुद मेलवर पाठवावेत.

व्हाइंट ऑर्गेनिक ॲग्रो लिमिटेडकरित सही / श्री. दर्शक रुपार्न दिनांक : २७.०८.२०२०

व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ०३१२१९३९)

सीआयएन: एल४५२००एमएच१९८४पीएलसी०३४७८९ **नोंद.कार्यालय**: ५०७, लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई–४०००५३, न्हाराष्ट्र. दुर.:०२२-२६३३५५८३/८४ ई-मेल:netlink@easy2source.com, वेबसाईट:www.nsil.co.ir

३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना थे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २३ सप्टेंबर ०२० रोजी स.११.००वा. कंपनीच्या एजीएम सूचनेत नमुद्र विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्य हीसी)/अन्य दकश्राव्य स्वरूपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. कंपनीने एजीएम सूचना व ई-वोटिंग प्रक्रियेर . तीय वर्ष २०१९–२० करिता कंपनीचे वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहे ग्रांना कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरसूदी (कायदा) सहवाचिता सहकार मंत्रालयाचे परिपत्रक दि.५ मे, २०२ ह्याचिता परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२० आणि मास्तीय प्रतिमूती व विनिमय मंडळ (सेबी) नांक १२ मे, २०२० रोजीचे परिपत्रकानुसार विद्युत स्वरुपाने २७ ऑगस्ट, २०२० रोजी पाठविले आहे. ये सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०५३ च्या कलम ९५ सहवाबिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०

नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेड

आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्नायरमेंट्स) रेस्पुलेशन्स, २०५५ च्या नियम ४२ नुसार ३५व्या वार्षिव सर्वसाधारण सभेनिमित शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० ते बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंगनीचे ादस्य नोंद पुस्तक, लामार्थी मालकांचे नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. ग्यनी कायदा २०१३ च्या करूम १०८ सहवाचिता कंपनी (ब्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नि

o आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अण्ड डिस्वलोजर रिक्वायसेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसा चित करुण्यात येत आहे की, एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी विद्युत स्वरूपाने अर्थात रिमोट वोटिंगने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)ची कंपनीने सुविधा दिलेली आहे. आवश्य एकतर प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरियलायझेशन फॉर्ममध्ये समभाग असलेले सदस्य, तारखेनसार म्हणजे

- १६ सप्टेंबर, २०२० (पात्र सदस्य) रिमोट ई-मतदानाद्वारे आपले मत देऊ शकतात परंतु एजीएमवर पुन्हा मतदा करू शकणार नाहीत, केवळ पात्र सदस्य रिमोट ई-मतदान किंवा एजीएममध्ये मतदानाची सुविधा मिळण्याचा हर
- जिल्ला रिमोट ई-बोटिंग कालावधी १८ सप्टेंबर, २०२० रोजी स.९.००वा. प्रारंग होईल. रिमोट ई-बोटिंग कालावधी २२ सप्टेंबर, २०२० रोजी सार्य.५.००वा. समाप्त होईल. तद्नंतर रिमोट ई-बोटिंग बंदू केले जाईल आणि सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे कोणत्या.
- रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिल्यानंतरही सदस्यास एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा म
- एजीएम दरम्यान ई–वोटिंग सविधा उपलब्ध होईल आणि व्हीसी सविधेने एजीएममध्ये जे सदस्य उपस्थित असती मणि ज्यांनी रिमोट ई-बोर्टिंगने त्यांचे मत दिलेले नाही व त्यांना असे करण्यास रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मत देऊ शकतील.
- ज्या व्यक्तीचे नाव नोंद तारीख अर्थात १६ सप्टेंबर, २०२० रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या ला मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना रिमोट ई-बोटिंग तसेच एजीए दरम्यान ई-वोटिंगचा अधिकार असेल.
- वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य किया ज्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद नाहीत किंव एखादी व्यक्ती एजीएमच्या सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असेल तसेच नोंद तारीख अर्थात बुधवार, १६ सप्टेंबर, २०२० रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी evoling@nsdl.co.in क युजआरडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी विनंती पाठवाबी. तथापि जर सदस्य ई–वोटिंगकरिता एनएसडीएलसह . प्रापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा
- ई-मेल, बँक तपशील व मोबाईल क्रमांक विद्युत स्वरूपाने तात्पुरते आघारावर अद्यायावत करण्याकरिता अ आरटीए अर्थात अँड्रॉईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रा.लि. यांना त्यांचे info@adroitcorporate.com मेलवर पाठ आणि ई-मेल पत्ता, बेंक तपशील आणि मोबाईल क्रमांकाचे अद्यायावत करण्यात पुढील तपशिलाकरि जीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्यावा. एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.nsil.co.in स्ट
- एक्सचेंजच्या अर्धात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि एनएसडीएलच्या evoting@nsdl.co.ir वोटिंगबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्य/लाभार्थी मालकांनी कृपया संपर्क एनएसडीएर evoting@nsdl.co.in मेलवर/१८००-२२२-९९० किंवा संपर्क श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक सडीएल, ई-मेल amitv@nsdl.co.in/०२२-२४९९४३६० किंवा संपर्क श्री. अनुभव सक्सेना, सहाय

वस्थापक–एनएसडीएल, ई–मेल AnubhavS@nsdl.co.in/०२२-२४९९४८३५ किंवा श्रीमती पह्नवी म्हात्रे प्रापिका, एनएसडीएल, ई-मेल pallavid@nsdl.co.in/दूर:०२२-२४९९४५४५. सही/ श्री मिनेश मोर्ट

डेन नेटवर्क्स लिमिटेड सीआयएन: एल९२४९०एमएच२००७पीएलसी३४४७६५

ठिकाण: मुंबई

नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.११६, १ला मजला, सी विंग, इमारत क्र.२, कैलास इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स, एल.वी.एस. मार्ग, पार्क साईट, विक्रोळी (प.), मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र, भारत-४०००७९. द्र.क्र:९१-२२-६१२८९९९९, ई-मेल:investorrelations@denonline.in, वेबसाईट:www.dennetworks.com

१३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेवावत माहिती

-) डेन नेटवर्क्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची १३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा.(भाप्रवे) एजीएम सूचने नमुद विषयावर विमयं करण्याकरिता कपनी कायदा २०१३ च्या सर्व लाग तरतदी (कायदा) भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे २०२० आणि सेनी (यापुढे आवश्यक परिपत्रके) नुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी) मार्फत होणार आहे. सदस्यांना व्हीसीमार्फत https://jiomeet.jio.com/ dennetworksagm/ व https://emeetings.kfintech.com वर एजीएममध्ये उपस्थित राहता येर्डल, व्हीसीमार्फत एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या सदस्यांच्या कायद्याच्या कलम
- १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल. आवश्यक परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०१९-२० करिता कंपनीचा वार्षिक अहवाल, मंडळाचा अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल व इतर दस्तावेज तसेच एजीएम घेण्याची सचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी /कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (केफिन)/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरूपाने पाठविले आहेत. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या www.dennetworks.com वेनसाईटवर व स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात वीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com आणि केफिनच्या https://evoting.karvy.com वेबसाईटवर
- उपलब्ध आहे. ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:
- अ) वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल अद्यापी नोंद/अद्यायावत केलेले नाही त्यांना विनंती आहे की, त्यांनी कंपनीकडे लेखी स्वरुपात investorrelations@denonline.in किंवा के फिनच्या einward.ris@kfintech.com वर फोलिओ क्र., सदस्याचे नाव, पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) पाठवून ई-मेलवर नोंद करावेत.
- विद्युत स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य यांनी त्यांचे संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत जेणेकरून त्यांना त्यांचे डिमॅट खाते व्यवस्थित ठेवून विद्युत स्वरुपात सर्व पत्र व्यवहार प्राप्त करता येतील.
- ई-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धत: अ) एजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर त्यांचे मत देण्याची तसेच एजीएम दरम्यान
- विद्युत मतदान प्रणालीने मत (ई-वोटिंग) देण्याची संधी सदस्यांना असेल. रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगची पद्भत वास्तविक स्वरुपात किंव
- डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांकरिता आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशा सदस्यांकरिता सविस्तर माहिती एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे. सदर तपशील कंपनीच्या www.dennetworks.com आणि केफिनच्या https:// evoting.karvy.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. क) एजीएममध्ये ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध असेल (इन्स्टापोल) ज्यांनी रिमोट ई-
- वोटिंगद्वारे त्यांचे मत दिलेले नाही आणि एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-वोटिंगने ज्यांनी मत दिलेले नाही त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहून इन्स्टापोलने एजीएममध्ये मत देता येईल.
- ड) ई-वोटिंगमार्फत मत देण्यासाठी लॉगइन परिचयपत्रे सर्व सदस्यांना ई-मेलने प्राप्त होतील. ज्या सदस्यांनी ई-मेल मिळाले नाहीत किंवा ज्यांचे ई-मेल कंपनीकडे/केफिन/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद नाहीत त्यांनी एजीएम सूचनेत दिलेल्या माहितीचे पालन करून त्यांचे लॉगइन परिचयपत्रे निर्माण
- ई) सदर लॉगइन परिचयपत्रे व्हीसीमार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी
- जर एखाद्या व्यक्तीने एजीएम सूचना विद्युत स्वरुपात वितरणाच्या तारखेनंतर शेअर घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारीख बुधवार, १६ सप्टेंबर, २०२० रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी एजीएम सूचनेत नमुद सूचनांचे पालन करून लॉगइन परिचयपत्रे प्राप्त करावेत किंवा einward.ris@kfintech.com वर विनंती पाठवावी.
- सदस्यांनी एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती, एजीएम सुचनेत नमद सर्व टीप, रिमोट ई-वोटिंगने मत देण्याची पद्धत आणि एजीएम दरम्यान इन्स्टापोलने मत देण्याची माहिती

संचालक मंडळाच्या आदेशान्वये डेन नेटवर्क्स लिमिटेडकरिता सही / जतीन महाजन

टीसीएफसी फायनान्स लिमिटेड

सीआयएनः एल६५९९०एमएच१९९०पीएलसी०५७९२३ नोंदणीकृत कार्यालय: ५०१-५०२, रहेजा चेंबर्स, निरमन पॉइँट, मुंबई-४०००२१. दूर.:०२२-२२८४५७१/०५३६, ई-मेल:investorservices@tcfcfinance.com, वेबसाईट:www.tcfcfinance.com

२९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग पुस्तक बंद करणे आणि

ई-मेल व लाभांशाकरिता बँक तपशील अद्यायावत करण्याची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, टीसीएफसी फायनान्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २९वी वार्षिक सर्वसाधारण समा (एजीएम) शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी स.११,००वा,(भाप्रवे) एजीएम सूचने नमुद्द विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या सर्व लागू तरतुदी (कायदा) भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० (यापुढे आवश्यक परिपत्रके) नुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या सदस्यांच्या कायद्याच्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल

आवश्यक परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०१९-२० करिता कंपनीचा वार्षिक अहवाल तसेच एजीएम घेण्याची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहमागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले आहेत. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या <u>www.lcfclinance.com</u> विसाईटवर व स्टॉक एक्सचेंजच्या वीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनर सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या https://www.evoting.nsdl.com वेवसाईटवर उपलब्ध आहे

ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

- a) वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल अद्यापी नोंद/अद्यायावत केलेले नाही त्यांना विनंती आहे की, त्यांनी इनहाऊन शेअर डिपार्टमेंटकडे vshiralkar@tcfcfinance.com किंवा investorservices@tcfcfinance.com वर फोलिओ क्र., सदस्याचे नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डवी स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधारकार्ड (आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) पाठवून ई-मेलवर
- विद्युत स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य यांनी त्यांचे संबंधित डीपीकडे त्यांचे ई-मेल नोंद/ अद्यायावत करावेत जेणेकरून त्यांनी कंपनीकडून विद्युत स्वरुपात सर्व पत्र व्यवहार प्राप्त करता

वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धत:

- u) एजीएमपुर्वी उपलब्ध असणाऱ्या रिमोट ई-बोटिंग प्रणालीने विद्युत स्वरुपात एजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर त्यांचे मत देण्याची तसेच एजीएम दरम्यान विद्युत मतदान प्रणालीने मत देण्याची संघी सदस्यांना असेल.
- रिमोर ई-बोरिंग व एजीएम ट्रम्यान ई-बोरिंगची पटत वास्तविक स्वरूपात किंवा डिमेंट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांकरिता आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशा सदस्यांकरिता सविस्तर माहिती एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे.
-) सदर तपशील कंपनीच्या <u>www.tcfcfinance.com</u> वेबसाईट्वर उपलब्ध आहे. एजीएममध्ये ई-बोटिंगची सुविधा उपलब्ध असेल ज्यांनी रिमोट ई-बोटिंगद्वारे त्यांचे मत दिलेले नाही आणि

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेयुलेशन्स २०१५ चे नियम ४२ नुसार ३१ मार्च, २०२० रोजी संपलेत्या वित्तीय वर्षांकरिता वार्षिक सर्वेसाधारण सभानिमित्त शनिवार, १९ सप्टेंबर, २०२० ते शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येङ्क.

विद्युत स्वरुपात लाभांश स्विकारण्याची नोंद पद्धत: सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे डीपीसह (ज्यांच्याकडे डिमॅट स्वरुपात भागधारणा आहे) आणि कंपनीसह (ज्यांच्याकडे वास्तविक स्वरुपात भागधारणा आहे) त्यांचे नाव, फोलिओ क्र., वँक तपशील पॅन कार्डची स्वसाक्षांकीत प्रत आणि रद्द केलेल्या धनादेशाचे पृष्ठ यासह

vshiralkar@tcfcfinance.com किया investorservices@tcfcfinance.com बर त्यांचे वैंक खाते तपशील अद्यायावत करावे. सदस्यांनी एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती, एजीएम सूचनेत नमुद सर्व टीप, रिमोट ई-बोटिंगने

मत देण्याची पद्भत आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंगवावत माहिती लक्षपुर्वक वाचावे. मंडळाच्या आदेशान्वय टीसीएफसी फायनान्स लिमिटेडकरिता सही/-

किंजल शे

कंपनी सचिव

दिनांक: २८ ऑगस्ट, २०२०

फ्रेडून फार्मास्युटिकल्स लिमिटेड

सीआयएन: एल२४२३९एमएच१९८७पीएलसी०४३६६२ नोंदणीकृत कार्यालय: २६ मनोज इंडस्ट्रीयल प्रिमायसेस, जी.डी. आंवेकर मार्ग, वडाळा, मुंबई-४०००३१, द्र.क्र.:+९१ २२ ४०३१८१११, फॅक्स:+९१ २२ ४०३१८१३३,

ई-मेल:business@fredungroup.com, वेबसाईट:www.fredungroup.com पेथे सूचना देण्यात येत आहे की, **फ्रेडून फार्मास्युटिकल्स लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची ३३वी गर्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) २८ सप्टेंबर, २०२० रोजी स.११.००वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुर्द भाणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस ग्युलेशन्स २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.५४/२०२० १७/२०२० व २०/२०२० अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० भाणि सेबीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/ ७९ दि.१२ मे, २०२० (आवश्यक परिपत्रके) नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरित

ई-वोटिंग:

पूर्ण वेळ संचालव

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम २०१४ चे नियम २०, सुधारितप्रमाणे आणि भारतीय कंपनी सचिव संस्थाद्वारे वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस–२) नुसार आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजन रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसार एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे नियोजित उरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना विद्युत स्वरुपाने मतदानाची सुविदा दिलेली आहे. कंपनीने नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)ची सेवा नियुक्त केली आहे.

रिमोट ई–वोटिंगकरिता सविस्तर माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्यांनी कृपया पुढील बाबींची

- रिमोट ई-वोटिंग सुविधा शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि रविवार, २७ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल.
- नोंद दिनांक अर्थात सोमवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात/ सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग/एजीएममध्ये मत प्रयाची सविधा उपलब्ध होईल जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा
- जर एखाद्या व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाल असेल आणि/किंवा नोंद तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी https://evoting.nsdl.com वर ई-मेल पाठवून लॉगईन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. एखादी व्यक्ती नोंद तारखेला सदस्य नसल्यास त्यांनी सदर एजीएम सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि त्यातील नियमाअंतर्गत वेळोवेळी सुधारितप्रमाणे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार कंपनीच्या एजीएमनिमित्त कंपनीचे भागधारकांना नोंद करण्यासाठी आणि आगामी एजीएममध्ये घोषित झाल्यास लाभांश देण्यास पात्र भागधारकांच्या निश्चितीसाठी मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२० ते सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. लाभांश:

कंपनीच्या संचालक मंडळाने ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता रु.१०/– प्रत्येकी दर्शनी मुल्याने रु.०.६६ प्रती समभागाचे अंतिम लाभांश शिफारस केले आहे. भागधारकाद्वारे एजीएममध्ये लाभांश घोषित झाल्यास त्या तारखेला लाभार्थी मालक म्हणून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड व सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेडद्वारे सादरप्रमाणे ज्या सदस्यांची नावे डिमॅट स्वरुपातील धारणाबाबत नोंद तारखेला कंपनीचे सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना देण्यात येईल. ज्या भागधारकांनी कंपनीकडे त्यांचे बँक तपशील अद्यायावत केलेले नाही त्यांचे डिव्हीडंट वॉरंटस्/ धनाकर्ष टपाल सेवा सुरळीत झाल्यावर त्यांच्या नोंद पत्त्यावर पाठविले जातील. लाभांश प्राप्त करण्यार विलंब टाळण्यासाठी भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे बँक नपशील डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास सादर करावे आणि वास्तविक स्वरुपात भागधारण असणाऱ्या भागधारकांनी त्यांचे बँक तपशील अद्यायावत करण्यासाठी कंपनीचे निबंधक व हस्तांत प्रतिनिधी (आरटीए) पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडकडे support@purvashare.com मेलवर पावावेत.

लाभांशावरील स्त्रोताकडील कर कपात (टीडीएस):

।।गधारकांनी कृपया नोंद घ्यावीं की, वित्तीय कायदा २०२० (कायदा) द्वारे सादर बदलानुसार लाभांश उत्पन्न १ एप्रिल, २०२० पासून भागधारकांच्या हस्ते करयोग्य आहे आणि विहित दराने भागधारकांना देय लाभांशावर स्त्रोताकडील कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे.

तथापि वित्तीय वर्ष २०२०–२१ दरम्यान रु.५००० पेक्षा अधिक त्यांच्याकडे प्राप्त एकूण लाभांश असल्यास वैयक्तिक निवासी भागधारकांना देय लाभांशावर कोणतेही कर कपात असणार नार्ह

रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया व एजीएममध्ये विद्युत स्वरुपात मतदान प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून मे. राजेंद्र ॲंण्ड कंपनी, कार्यरत कंपनी सचिव (सीपी क्र.१९७५) यांची नियुक्ती केलेली आहे. मतदानाचा निकाल कंपनीच्या एजीएम समाप्तीनंतर ४८ तासात घोषित केला जाईल आणि तपासनीसांच्या अहवालासह कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहे त्या बीएसई लिमिटेडकडे कळविले जाईल आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

ई-वोटिंगबाबत काही तक्रारी असल्यास <u>https://www.evoting.nsdl.com</u> कर हेल्पसेक्शनअंतर्गत उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्वेन्टली आस्वड क्वेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा.

जर कोणा सदस्यास एजीएमपुर्वी व दरम्यान काही तांत्रिक सहाय्यता हवी असल्यास खालील व्यक्तींना संपर्क करावा.

कंपनीकरिता

श्रीमती अंकिता जोशी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी मनोज इंडस्टीयल प्रिमायसेस जी.डी. आंबेकर मार्ग, वडाळा (प.), मुंबई-४०००३१.

निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधीकरिता नाव: दिपाली धुरी पद: सक्षम अधिकार्र पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा.लि.

क्र.९, शिवशक्ती इंडस्ट्रीयल इस्टेट, जे.आर. बोरिचा मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००११.

फ्रेडून फार्मास्युटिकल्स लिमिटेडकरित कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

अंकिता जोशी

ठिकाण: मंबई दिनांक : २८.०८.२०२०

सदस्यत्व क्र.एसीएस४३१९३ ई-वोटिंगबाब्त काही तक्रारी असल्यास <u>https://www.evoting.nsdl.com</u> वर हेल्पसेक्शनअंतर्गत उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्नेन्टली आस्वड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा.

कंपनी सचिव एफसीएस क्र.एफ६८८७

EHV (O&M) DN., KALWA